

145, SDF V, SEEPZ, ANDHERI (E), MUMBAI-400 096. INDIA

PHONE: 2829 0244/45. FAX: 91-22-2829 2554

E-MAIL: fineline@vsnl.com . Website: www.finelineindia.com

CIN No.: L72900MH1989PLC131521

CIRCUITS LIMITED

14th August, 2023

To
The General Manager
DCS - CRD
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001

Srip code: 517264

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clipping regarding publication of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023, published in Financial Express & Mumbai Lakshadeep on 13th August, 2023 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully,

For FINE-LINE CIRCUITS LIMITED

Mansi Gupta Compliance Officer

FE SUNDAY

FINE - LINE CIRCUITS LIMITED

REGD.OFFICE: 145 SDF - V. SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI - 400 096. CIN NO: L72900MH1989PLC13521 Email: fineline@fineline.co.in Phone No: 022 2829 0244/245, Fax No: 022 2829 2554,

Website: www.finelineindia.com TO A CT OF INVALIDITED SINANCIAL DECLIFTS FOR THE OLIAPTED ENDER ON

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED								
	30TH JUNE, 2023							
	(Rs. in Lakhs except EPS							

Sr.	Particulars		Quarter ended		Year Ended
No.		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
110.			(Reviewed)		(Audited)
1)	Total income from operations (Net)	520.83	733.66	670.35	2755.99
2)	Net Profit/(Loss) from Ordinary Activities before Tax	(10.77)	(4.05)	5.11	6.62
3)	Net Profit/(Loss) from Ordinary Activities after Tax	(10.97)	(0.76)	3.98	7.18
4)	Total Comprehensive Income after Tax	(10.97)	11,00	3.98	18.94
5)	Paid up equity share capital- (Face value of Rs. 10/- each)	482.65	482.65	482.65	482.65
8)	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)		- mww		368.91
7)	Earning Per Share (EPS) (before extraordinary items) (of Rs. 10/- each -Not annualised)				
	(a) Basic & Diluted	(0.23)	(0.02)	0.08	0.15
3)	Earning Per Share (EPS)(after extraordinary items)	\$707055	100000	SKITS.	11507
	(of Rs. 10/- each -Not annualised) (a) Basic & Diluted	(0.23)	(0.02)	0.08	0.15

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015, as amended.

The above is an extract of the Detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Discloure Requirements) Regulations, 2015 and the full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website bseindia.com and on the website of the Company at www.finelineindia.com

INLAND PRINTERS LTD.

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

By Order of the Board

ABHAY B. DOSHI

Place: Mumbai Date: 12th August, 2023

Place: Mumbai

Date : 12th August, 2023

DIN: 00040644 **Managing Director** INLAND

Reg. Off.: 800, Sangita Ellipse, Sahakar Road, Vile Parle (East), Mumbai - 400057 Tel.: (022)-40482500 | Email: inlandprintersltd@gmail.com CIN: L99999MH1978PLC020739 | Website: www.inlandprinters.in

Particulars	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)	Quarter ended 30.06.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)
Total Income from operation /Other income	-	-	-	-
Net Profit (Loss) from Ordinary Activities after Tax	(5.07)	(11.24)	(5.28)	(22.02)
Net Profit (Loss) for the period after Tax				
(after Extraordinary items)	(5.07)	(11.24)	(5.28)	(22.02)
Paid-up Equity Share Capital	502.96	502.96	502.96	502.96
Reserves (Excluding Revaluation Reserves) Earnings Per Share (EPS)	-			(261.91)
a) Basic and diluted EPS (before Extraordinary items)	(0.10)	(0.23)	(0.11)	(0.45)
b) Basic and diluted EPS (after Extraordinary items)	(0.10)	(0.23)	(0.11)	(0.45)

1) The above results have been published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) 2015 have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th August, 2023. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016. The results have been audited by the Statutory Auditors of the Company. 2) Paid-up Equity Share Capital includes Rs. 8,58,500/- being the amount originally paid-up on forfeited shares.

3) Figures of the previous periods have been regrouped, wherever necessary, to correspond with the figures of the current period. 4) The Board of Directors of Inland Printers Limited (the Transferee Company) in their meeting held on 9th March, 2023, had approved the scheme of Amalgamation under section 230 to 232 of the Companies Act, 2013 with Parthiv Corporate Advisory Private Limited (the Transferor Company). The said scheme is subject to the approval of the BSE and National Company Law Tribunal, Mumbai and

other requisite approvals. Pending receipt of necessary approvals, no effect of the scheme has been given in the financials results for the quarter ended 30th June, 2023. The appointed date is fixed as 1st January, 2023.) The above is an extract of the detailed format of quarterly financial results for the quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly

Financial Results are available on the stock exchange website - www.bseindia.com and on Company's Website - www.inlandprinters.in By order of the Board For Inland Printers Limited

Kishor Sorap Wholetime Director DIN.: 08194840

Hedge Finance Ltd

Reg. Off.: HEDGE HOUSE MAMANGALAM PALARIVATTOM P.O. KOCHI, Kerala – 682025, CIN: U65923KL2011PLC027672 Unaudited Financial Statement for the Quarter ended 30th JUNE 2023 (Standalone)

		Quarter	Year Ended	
SI.No	Particulars	June 30,2023 (Unaudited)	June 30 ,2022 (Unaudited)	March 31,2023 (Audited)
1	Total Income from Operations	1061.30	844.01	3734.26
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	169.89	39.95	327.33
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	169.89	39.95	327.33
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	132.63	30.29	238.87
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	132.63	30.29	233.89
6	Paid up Equity Share Capital	3401.65	2886.65	3401.65
7	Reserves (excluding Revaluation	885.48	549.25	752.85
8	Securities Premium Account			-
9	Net worth	4287.13	3435.90	4154.50
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt			-
11	Outstanding Redeemable Preference Shares *			-
12	Debt Equity Ratio *	4.77	5.17	4.64
13	Earnings Per Share (of Rs.10/- each)(for continuing and discontinued operations) -1. Basic: 2. Diluted:	0.39 0.39	0.12 0.12	0.79 0.79
14	Capital Redemption Reserve *	0.39	0.12	0.79
15	Debenture Redemption Reserve *	-		-
16	Debt Service Coverage Ratio *	NA	NA	- NA
17	Interest Service Coverage Ratio *	NA	NA	NA

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Bombay Stock Exchange (BSE) under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.hedgefinance.com) b) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (specify names of Stock Exchanges) and can be accessed on the URL (www.bseindia.com).

For and on behalf of the Board of Directors of Hedge Finance Ltd

Place: Kochi Date: 11.08.2023 Alex Kalluvila Babu Managing Director DIN: 01254207

Thomas Scott (India) Limited CIN: L18109MH2010PLC209302

Regd. Office: 50, Kewal Industrial Estate, S.B. Marg, Lower Parel (W), Mumbai- 400013 Tel.No.: (022) 4043 6363: Corp. Office: 405/406, Kewal Industrial Estate, 4th Floor, S.B. Marg, Lower Parel (W), Mumbai- 400013. website: www.thomasscott.org Email Id: investor.tsil@banggroup.com Tel No.: (022) 6660 7965; Fax: (022) 6660 7970 **Extract of Unaudited Financial Results for the**

Quarter Ended 30th June 2023 (Rs. in Lakh except share per data

	Quarter Ended			Year Ended
Bout'outous	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total income from Operations	1,910.65	2,392.61	1,288.51	6,281.58
Net Profit / (Loss) before Tax				
(Before Exceptional and Extraordinary Items)	115.33	261.58	74.06	297.91
Net Profit / (Loss) before Tax				
(After Exceptional and Extraordinary Items)	115.33	261.58	74.06	297.91
Net Profit / (Loss) after Tax				
(After Exceptional and Extraordinary Items)	115.02	268.22	70.79	287.94
Other Comprehensive Income	-	1.03		-
Total Comprehensive Income (Comprising Profit/(Loss)				
after Tax and other comprehensive income after Tax)	115.02	269.25	70.79	287.94
Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)	785.27	635.67	551.44	635.67
Reserves (Excluding Revalution Reserves as per				
Balance Sheet of previous Year)	-	-		-
Earnings Per Share (of 10 each) (in Rs.)				
(a) Basic	1.46	4.24	1.28	4.53
(b) Diluted	1.46	4.24	1.28	4.53
Notac				

Notes: 1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at

their respective meeting held on 12th August 2023 2) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised

3) Figures of the previous period have been regrouped/rearranged wherever necessary/practicable to confirm to the current presentation.

turnover of the Company is nil hence, no segment reporting has been done.

4) The Company is primarily engaged in single business segment of manufacturing and trading of textile products. In case of segment reporting of geographical segment for quarter ended June 2023, the export

GKB OPHTHALMICS LIMITED

CIN: L26109GA1981PLC000469

Regd. Office: 16-A, Tivim Industrial Estate, Mapusa Goa. 403 526 Tel No. (0832) 2257253 / 6714444 Fax No. (0832) 2257044 E-mail: gkbophthalmics@gkb.net Website: www.gkb.net

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2023

Rs. in Lakhs

	Particulars	Standalone				Consolidated			
SI.		Quarter ended			Year ended	Quarter ended			Year ended
No.	rationals	30.06.23	31.03.23	30.06.22	31.03.23	30.06.23	31.03.23	30.06.22	31.03.23
		Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	970.97	646,72	763.30	2,772.93	2,225.82	1,996.25	1,783.53	7,547.45
2	Net Profit / (Loss) for the period (before Exceptional items and Tax)	7.58	(220.01)	5.22	(303.79)	55.47	(221.86)	215.34	10.62
3	Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and before Tax)	7.58	(220.01)	5.22	(303.79)	55,47	(221.86)	215.34	10.62
4	Net Profit / (Loss) for the period (after Exceptional items and Tax)	7.53	(211.50)	7.10	(288.12)	54.42	(207.93)	220,90	11.63
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period	te-many.			200000000000000000000000000000000000000	5.081344/0	E-VACCAGEME	SHOWER MAKE	5707 = 704
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7.37	(207.86)	5.69	(288.73)	54.26	(204.29)	219.49	11.02
6	Equity Share Capital	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06	504.06
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)								
	(a) Basic (Rs.)	0.15	(4.20)	0.14	(5.72)	1.04	(3.80)	3.84	(0.33
	(b) Diluted (Rs.)	0.15	(4.20)	0.14	(5.72)	1.04	(3.80)	3.84	(0.33

Sr.

- 1. The financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 11, 2023.
- 2. The Group operates in one primary segment only, i.e. Ophthalmics Lenses and therefore Ind AS 108 Operating Segment is not applicable.
- 3. Board of Directors of the Company in its meeting held on August 12, 2022, had changed the accounting policy from April 1, 2022, by treating glass moulds as part of the inventory which were earlier treated as Property. Plant and Equipment ("PPE") and depreciated over its estimated useful life. Due to the change, "Depreciation and amortisation expense" for the quarter ended June 30, 2022 was lower by Rs. 31.48 lakhs and "Cost of materials consumed' was higher by Rs. 9.42 lakhs.

in line with the policy followed in the year ended March 31, 2022. The impact due to this change was reflected in the 'Depreciation and amortisation expense' for the guarter ended March 31, 2023 which had increased by Rs. 96.10 takhs and 'Cost of materials consumed' had decreased by Rs. 24.85 takhs. The above change had no impact on the amounts reported for the year ended March 31, 2023.

However, Board of Directors of the Company had reviewed the change in the aforementioned accounting policy as at the year ended March 31, 2023 and concluded that the glass moulds were to be reinstated as PPE

- 4. The figures for the guarter ended March 31, 2023 are balancing figures between the audited figures in respect of the full previous financial year and the published year-to-date figures up to the third guarter of the previous financial year which were subjected to limited review.
- Figures of the previous periods have been regrouped, wherever necessary.
- 6. The above is an extract of the detailed format of guarterly / annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the quarterly / annual financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.gkb.net).

Place: Mapusa - Goa Date: 11th August, 2023

glenmark

GLENMARK PHARMACEUTICALS LIMITED

Registered Office: B/2, Mahalaxmi Chambers, 22, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400 026; Corporate Office: Glenmark House, B. D. Sawant Marg, Chakala, Off. Western Express Highway, Andheri (E), Mumbai - 400099. Phone No: +91 22 4018 9999 Fax No.: +91 22 4018 9986 Website: www.glenmarkpharma.com; Email: complianceofficer@glenmarkpharma.com CIN: L24299MH1977PLC019982

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE, 2023

Quarter Quarter

Standalone

Quarter

(All amounts in million of Indian Rupees, unless otherwise stated)

Quarter Quarter Quarter

Consolidated

For GKB Ophthalmics Limited K.G. Gupta

Managing Director

DIN: 00051863

No.	Particulars	ended 30/06/2023 (Unaudited)	ended 31/03/2023 (Audited)	ended 30/06/2022 (Unaudited)	ended 31/03/2023 (Audited)	ended 30/06/2023 (Unaudited)	ended 31/03/2023 (Audited)	ended 30/06/2022 (Unaudited)	ended 31/03/2023 (Audited)
1	Revenue from operations								
	(a) Net sales	20,980.62	18,749.65	18,722,38	80,196.66	33,361.47	33,006.13	27,200.97	127,254.33
	(b) Other operating income	463.22	640.83	396.92	2,009.96	654.56	731.02	571.92	2,646.77
70H	Total revenue from operations	21,443.84	19,390.48	19,119.30	82,206.62	34,016.03	33,737.15	27,772.89	129,901.10
11	Other income	493.61	2,329.65	3,465.18	9,859.39	208.72	(402.13)	1,831.55	3,167.86
Ш	Total income (I + II)	21,937.45	21,720.13	22,584.48	92,066.01	34,224.75	33,335.02	29,604.44	133,068.96
IV	Expenses							2 1. 2001	
	(a) Cost of materials consumed	7,967.56	7,770.88	7,168.42	30,358.76	9,321.25	8,767.95	8,708.04	35,937.90
	(b) Purchases of stock-in-trade	821.71	860.54	940.54	3,911.92	4,069.30	2,303.92	2,518.47	12,682.58
	(c) Changes in inventories of finished goods,	1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	10.4 (70.00)			302-99900	198022002	A 1 1 4 - 74 TO	
	work-in-progress and stock-in-trade	(230.84)	(64.33)	(300.82)	(313.65)	(1,110.56)	849.24	(1,106.05)	(3,250.94)
	(d) Employee benefits expense	3,344.66	3,061.20	3,022.97	13,465.08	7,294.05	6,575.79	6,363.67	27,809.56
	(e) Finance costs	619.34	588.60	397.63	2,068.16	1,120.04	1,092.56	599.89	3,495.83
	(f) Depreciation, amortisation and impairment expense	487.52	467.29	450.33	1,841.48	1,546.52	1,465.33	1,467.55	6,112.68
	(g) Other expenses	4,690.79	5,585.48	3,949.95	20,056.84	8,129.85	9,190.59	6,972.75	33,938.30
	Total expenses (IV)	17,700.74	18,269.66	15,629.02	71,388.59	30,370.45	30,245.38	25,524.32	116,725.91
٧	Profit/(loss) before exceptional items and tax (III - IV)	4,236.71	3,450.47	6,955.46	20,677.42	3,854.30	3,089.64	4,080.12	16,343.05
VI	Exceptional items (gain)/ loss (Refer note 5)	316.29	6,583.72	334.541.14	4,958.68	520.23	7,997.32		7,658.54
/11	Profit/(loss) before tax (V - VI)	3,920.42	(3,133.25)	6,955.46	15,718.74	3,334.07	(4,907.68)	4,080.12	8,684.51
/111	Tax expense :		101100.007	5,000.10	101110111	0,00	(1,001.00)	1,000.12	0,001.01
	Current tax	385.65	846.54	1,103.57	3,869.31	1,003.22	1,671.33	1,352.37	5,669.01
	Deferred tax	818.21	(2,605.10)	926.08	(238.26)	599.57	(2,547.64)	616.68	(758.50)
X	Profit/(loss) for the period (VII - VIII)	2,716.56	(1,374.69)	4,925.81	12,087.69	1,731.28	(4,031.37)	2,111.07	3,774.00
	Profit/(loss) for the period attributable to:	E(110.00	(1,074.00)	4,020.01	12,001.03	1,701.20	(4,001.01)	2,111.07	3,774.00
	Non-controlling interests	- 2	- 20		127	231.94	251.66	185.77	801.55
	- Owners of the Company	2,716.56	(1,374.69)	4,925.81	12,087.69	1,499.34	(4,283.03)	1,925.30	
X	Other comprehensive income	2,/10.50	(1,3/4,09)	4,825.01	12,007.09	1,488,34	(4,200.00)	1,923.30	2,972,45
^		(7.50)	(44.04)	04.07	6.74	10 400	410.14	00.70	101.01
	A (i) Items that will not be reclassified to profit or loss	(7.50)	(41.64)	91.37	9.71	(6.49)	110.14	99.78	161.21
	(ii) Income tax relating to items that will not be	2.23	14.55	(11.00)	(3.39)	2.47	(7.00)	/44 401	(22.22)
	reclassified to profit or loss	2.23	14.55	(11.06)	182 10 07	1000000	(7.20)	(11.16)	(22.22)
	B (i) Items that will be reclassified to profit or loss					(564.37)	444.17	1,915.98	1,849.80
	(ii) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss		14		4	6.80	34.68	(220.32)	(451.52)
XI		2 711 20	/1 /01 70\	5,006.12	12,094.01			2.360 E.200 E.	0.146.5 (0.000.00.00.00.00.00.00
ar ar	Total comprehensive income for the period/ year Total comprehensive income attributable to:	2,711.29	(1,401.78)	3,000.12	12,094.01	1,169.69	(3,449.58)	3,895.35	5,311.27
MI	: " [[- 1] - 1] - 1] - 1] - 1] - 1] - 1]	0.0				204.00	050.00	405.00	200.00
	- Non-controlling interests	0.744.00	(4.404.70)	5 000 40	10.004.01	231.98	252.29	185.89	800.83
en .	- Owners of the Company	2,711.29	(1,401.78)	5,006.12	12,094.01	937.71	(3,701.87)	3,709.46	4,510.44
III	Paid up Equity Share Capital, Equity Shares of ₹ 1/- each	282.17	282.17	282.17	282.17	282.17	282.17	282.17	282.17
(IV	Other equity (other than revaluation reserve)				178,492.46				94,457.06
ΧV	Earning per share (EPS)								
	(not annualised except for the year ended 31 March)	76124	***	98000	1969/1969	Section	1677670000		22272
	Basic (in Rupees)	9.63	(4.87)	17.46	42.84	5.31	(15.18)	6.82	10.53
	Diluted (in Rupees)	9.63	(4.87)	17.46	42.84	5.31	(15.18)	6.82	10.53

- 1. The Financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended)
- 2. The above results were reviewed by the Audit Committee at its meeting held on 10th August, 2023 and approved by the Board of Directors at their meetings held on 11th August, 2023. The results for the quarter ended 30th June. 2023 presented were subjected to a "Limited Review" by statutory auditors of the Company who have issued an unmodified report on the said results.
- 3. The Chief Operating Decision Maker ("CODM") reviews the financial performance at pharmaceutical business level, comprising of generics and active pharmaceutical ingredient components, which are interlinked and inter-dependent, therefore, the Company has only one reportable segment, i.e., Pharmaceuticals.
- As at 30th June, 2023, pursuant to Employee Stock Options Scheme 2016, 78,717 options were outstanding, which upon exercise are convertible into equivalent number of equity shares.
- 5. Exceptional item:

30 June 2023 :

Exceptional item of ₹ 520.23 in the consolidated result for the quarter comprises of remediation cost of manufacturing sites in India and Monroe (USA). Exceptional item of ₹ 316.29 in the standalone result for the quarter comprises of remediation cost of manufacturing sites in India

The Company and its US subsidiary (Glenmark Pharmaceuticals Inc., USA) have, subject to final documentation and approval of the Court, after the end of the accounting year, arrived at a settlement with

Three Plaintiff Groups collectively representing all of the claims against the Company and Merck in relation to multiple antitrust and consumer protection lawsuits, including a class action, consolidated in the Eastern District of Virginia, U.S. (the "Court") for a total amount of US\$ 87.5mn (US Dollar Eighty Seven Point Five million), payable over two financial years. The final settlements will be in accordance with the separate agreements entered into with each of the plaintiff groups and will be subject to the final approval by the Court. The settlements will make clear that the settlements are commercial settlements of civil liabilities and not on the basis of the Company having conceded or admitted any liability, offence, wrongdoing or illegality. In view of the above and as a prudent measure, the Company has made a provision for the estimated settlement amount of ₹ 8,010.53 (equivalent of US\$ 87.5 million and related costs) and charged the same

to profit and loss account for the year ended 31 March 2023. Due to the non-recurring nature of the provision, the Company has classified this provision as an exceptional item in the financial statements for the guarter and year ended 31 March 2023. The resultant deferred tax asset of Rs. 2,799.20 has also been recognised. On finalisation of settlement agreements and final approval of the Court, the crystallized liability will be accounted after adjusting the provisions in this respect in the year of final settlement and Court approval. Exceptional item in the consolidated result for the quarter also includes a net gain of ₹ 13.21 arising from the divestment of select tail brands and sub-brands from the dermatology segment (India and Nepal

business), net of trade expenses, trade receivables, inventory write-off, other reimbursable expenses and remediation cost of Monroe manufacturing site (USA) and India manufacturing sites. The exceptional item for the year ended 31 March 2023 additionally includes gain on sale of cardiac brand Razel (India and Nepal business), net of trade expenses, trade receivables, inventory write-off, other reimbursable expenses and remediation cost of Monroe manufacturing site (USA). Exceptional item in the standalone result for the guarter includes a net gain of ₹ 1,426.81 arising from the divestment of select tail brands and sub-brands from the dermatology segment (India and Nepal

business), net of trade expenses, trade receivables, inventory write-off and other reimbursable expenses and remediation cost of India manufacturing sites. The exceptional item for the year ended 31 March 2023 additionally includes gain on sale of cardiac brand Razel (India and Nepal business), net of trade expenses, trade receivables, inventory write-off, other reimbursable expenses. 6. The figures for the guarter ended 31st March 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited published year to date figures upto the third

- guarter ended 31st December, 2022. 7. The list of subsidiaries as of 30th June, 2023 is provided in Annexure A.
- 8. Diluted EPS has been computed considering the effect of conversion of ESOPs.
- 9. Previous period's figures have been re-grouped/re-classified to render them comparable with the figures of the current period.

Glenmark Pharmaceuticals Limited Annexure A

List of entities included in the consolidated financial results for the guarter ended 30 June 2023

1. Glenmark Pharmaceuticals Europe Ltd., U.K. 2. Glenmark Pharmaceuticals S.R.O. 3. Glenmark Pharmaceuticals S.R.O. 4. Ichnos Sciences SA (Formerly known as Glenmark Pharmaceuticals S.R.O. 3. 5. Glenmark Holding S.A. 6. Glenmark Pharmaceuticals SP z.o.o. 7. Glenmark Pharmaceuticals Inc. 8. Glenmark Farmaceutical Inc. 9. Glenmark Farmaceutical In Pharmaceuticals Mexico, S.A. DE C.V. 12. Glenmark Pharmaceuticals Peru SAC 13. Glenmark Pharmaceuticals Colombia SAS, Colombia 14. Glenmark Uruguay S.A. 15. Glenmark Pharmaceuticals Venezuela, C.A 16. Glenmark Dominicana SRL 17. Glenmark Pharmaceuticals Egypt S.A.E. 18. Glenmark Pharmaceuticals FZE 19. Glenmark Pharmaceuticals FZE 19. Glenmark Pharmaceuticals (Nigeria) Ltd 22. Glenmark Pharmaceuticals Malaysia Sdn Bhd 23. Glenmark Pharmaceuticals (Australia) Pty Ltd 24. Glenmark South Africa (pty) Ltd 25. Glenmark Pharmaceuticals South Africa (pty) Ltd 26. Glenmark Pharmaceuticals (Thailand) Co. Ltd 27. Glenmark Pharmaceuticals B.V. 28. Glenmark Pharmaceuticals Canada Inc. 30. Glenmark Pharmaceuticals Kenya Ltd 31. Viso Farmaceutica S.L., Spain 32. Glenmark Pharmaceuticals Distribution s.r.o. 34. Glenmark Pharmaceuticals Nordic AB 35. Glenmark Ukraine LLC 36. Glenmark Pharmaceuticals Ecuador S.A. 37, Glenmark Pharmaceuticals Singapore Pte. Ltd. 38, Ichnos Sciences Biotherapeutics SA 39, Ichnos Sciences Inc., USA 40, Glenmark Life Sciences Limited 41, Glenmark Healthcare Limited (with effect from 12th May 2023) 42. Glenmark Farmaceutica SpA (with effect from 1st March 2023) 43. Sintesy Pharma S.R.L (with effect from 10th February 2023) For and on behalf of the Board of Directors

Place: Mumbai Date: 12th August 2023 papr. in

accounting practices and policies to the extent applicable.

(DIN: 00112203)

Brijgopal Bang Managing Director

For Thomas Scott (India) Limited

Mumbai, 11 August 2023

Glenn Saldanha Chairman & Managing Director

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

निटको लिमिटेड

नौंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र.३, निटको हाऊस, कांजुर गाव रोड, कांजुर मार्ग (पूर्व), पुंबई-४०००४ दू.:०२२-२५७७२८००, फॅक्स:०२२-२५७८६४८४, सीआयएन: L26920MH1966PLC016547

इ – मल: <u>investorginevences@micco.in.</u> सकतस्थळ: <u>www.micco.in</u>							
३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल							
			(रु.लाखात, ई	पीएस व्यतिरिक्त)			
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष			
तपशील	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित			
एकूण उत्पन्न	९४१४.३९	90६५८.9९	९२७५.३२	३८८२४.०२			
काळावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	-3283.60	- 8923.90	- २९९९.०७	-93436.99			
अपवादात्मक बाब-फायदा/(तोटा)	-	-८९.३३	- ८५२.००	- 94८4.३४			
करपूर्वं कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	-3283.60	- ४२१३.२३	-३८५१.०७	-94928.24			
करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	- ३२७६.६९	- ୪२୩३.२३	-3649.00	-94924.04			
एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	-3269.33	- 8922.08	-३८१७.६५	- 94098.64			
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती)	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०			
राखीव (मागील वर्षाच्या अंतिम ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	=	-	=	-82992.60			
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रु.१०/– प्रती) (वार्षिकीकरण नाही)							
अ. मूळ	-8.48	- ५.८६	-4.35	-29.04			
ब. सौमिकृत	- ୪.५६	- ५.८६	– ધ. રૂદ્	- २१.०५			
३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निटको लिमिटेङ	वे अलेखापरिक्षि	त एकमेव वित्ती	य निष्कर्षवावत	प्रमुख अहवाल (रु.लाखात)			
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष			
तपशील	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षात	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित			
एकूण उत्पन्न	९३६१.२५	90468.64	९२३२.२८	३८६१७.३३			
कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	- ३२४३.३६	– ४ १२७.५ ९	- २९९९.८८	- 93480.42			

. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळ

-3283.38

- 3206, 24

-69.33

- ४२१६.९२

- ४२१६.९२

- ८५२.००

-3649.66

-3649.66

- 9464.38

94924.6

- 94924.68

करण्यात आले. वरील वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर व त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमूना कंपनीच्या <u>www.nitco.in</u> वेबसाईटव आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे

स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षात दिलेल्या सविस्तर टीपचा संदर्भ घ्यावा

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः २०५ए, हरी चेंबर्स, एस बी मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. दुर.:६६१८४०१६/६६१८४०१७, (सीआयएन: एल६५९२०एमएच१९१४पीएलसी०८२९९२)

अपवादात्मक बाब-फायदा/(तोटा)

करपर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

अपवादात्मक आणि / विशेष साधारण बाबनंतर)

करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा / (तोटा)

ई–मेल:deepak.lahoti@wallfort.com, cosec@wallfort.com वेबसाईट:www.wallfort.com ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात, अन्यथा नमुद नाहा तापयर							
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष			
क्रत.		३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित			
٤.	कार्वचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१७८०.५४	-१७२.४८	હ શ.00	१९९१.१४			
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा							
	विशेष साधारण बाबपुर्व)	१४७२.४३	-४९९.५0	- 333.86	६०६.२६			
₹.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा							
	विशेष साधारण बाबपुर्व)	१४७२.४३	-४९९.५0	- ३३३.४८	६०६.२६			
ሄ.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक							
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१३८८.७९	–५११.७४	- ३३३.४८	408.40			
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष							
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))≉	१३८८.७९	-४६५.६६	- ३३३.८८	५५०.५८			
€.	समभाग भांडवल	९६८.७२	९६८.७२	९६८.७२	९६८.७२			
છ	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	१२३७६.६५	१०९८७.८६	१०१०३.३९	१०९८७.८६			
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)							
	मूळ	१४.३४	-५.२८	-3.8€	4.78			
	सौमिकृत	१४.३४	-५.२८	-3.88	4.78			

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्वुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस् नमु-यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.wallfort.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटव उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करित वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेः अशोक भराडीय व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन:००४०७८३०

एशिया कॅपिटल लिमिटेड

ठिकाण: मुंबई

दिनांक: ११.०८.२०२३

दिनांक : १३.०८.२०२३

Date: 12th August, 2023

ल राडजवळ, विलेपा फोन:०२२-२६१००७८७/८०१/८०२. ई-मेल: www.asiacapital.in, ई-मेल: asiacapitallimited@gmail.com ३० जून, २०२३ रोजी संप्रेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

			(रु. रक्षन)
	संपलेले वर्ष		
३०.०६.२०२३ अलेखापरिक्षात	३१.०३.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
৭२६७.७९	9490	9098.49	४८८६.३०
849.90	9086	६०९.९४	२६१४.१०
३३४.०५	৩९८	४९२.७३	9848.99
३३४.०५	৩९८	४९२.७३	9848.99
30970	30970	30970	30650
0.94	0.24	୦.୩६	0.६३
0.94	0.24	୦.୩६	0.६३
	জন্তভাদাবিধান ৭২६७.৩९ ४५৭.৭७ ३३४.০५ ३३४.০५ ३०९२०	अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित नदहण्य नप९० । । । । । । । । । । । । । । । । । ।	30.0६.२०२३ 3लेखापरिशित 3लेखापरिशित 4२६७.७९ 40%

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्वाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १९ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या सभेत संघालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी निष्पादित करून सुचिबद्धता करारनामानुसार मर्यादित पुनर्विलोकन अहवाल दिले लाआहे.

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालु कालावधीच्या वर्गीकरणासाठी पुर्ननमुद केले आहे.

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेर्ल अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या https://www.asiacapital.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे मंडळाच्या आदेशान्वरं

एशिया कॅपिटल लिमिटेडकरित सही / - संतोष सुरेश चौधरी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०५२४५१२२

FINE - LINE CIRCUITS LIMITED

REGD.OFFICE: 145 SDF - V, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI - 400 096. CIN NO: L72900MH1989PLC13521 Email: fineline@fineline.co.in Phone No: 022 2829 0244/245, Fax No: 022 2829 2554, Website: www.finelineindia.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON

00111 001tL, 2020								
(Rs. In Lakhs except EPS)								
Sr.	Particulars	Quarter ended Year I						
No.		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023			
140.			(Reviewed)		(Audited)			
1)	Total Income from operations (Net)	520.83	733.66	670.35	2755.99			
2)	Net Profit/(Loss) from Ordinary Activities before Tax	(10.77)	(4.05)	5.11	6.62			
3)	Net Profit/(Loss) from Ordinary Activities after Tax	(10.97)	(0.76)	3.98	7.18			
4)	Total Comprehensive Income after Tax	(10.97)	11.00	3.98	18.94			
5)	Paid up equity share capital- (Face value of Rs.10/- each)	482.65	482.65	482.65	482.65			
6)	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				368.91			
7)	Earning Per Share (EPS) (before extraordinary items)							
	(of Rs. 10/- each -Not annualised)							
	(a) Basic & Diluted	(0.23)	(0.02)	0.08	0.15			
8)	Earning Per Share (EPS)(after extraordinary items)							
	(of Rs. 10/- each -Not annualised)							
	(a) Basic & Diluted	(0.23)	(0.02)	0.08	0.15			

Notes The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015, as amended.

The above is an extract of the Detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Discloure Requirements) Regulations, 2015 and the full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website beeindia.com and on the website of the Company at www.finelineindia.com By Order of the Board

ABHAY B. DOSH DIN: 00040644 Managing Director डायनामिक मायक्रोस्टेपर्स लिमिटेड

सीआयएन: एल४५२०६एमएच१९८५पीएलसी०३६२६१ नोंदणीकृत कार्यालय: ५०६, मथारू आर्केड, एक्सिस बँकेच्या वर, गरवारे सुभाष रोडजवळ, विलेपार्ले (पू), गुंबई-४०००५७, महाराष्ट्र, भारत. **दरध्वनी क्र**.०२२-२६८४२६३१, **फॅक्स क्र**.०२२-२६८४२६३१, वेबसाईट:www.dynamicmicrosteppers.com ई–मेल:<u>dynamicmicrostepperslimited@gmail.com</u>

३० जुन, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	एकमेव				
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही		
तपशील	30.08.2023	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-		
कालावधीकरिता निव्यळ नफा(+)/(तोटा) (कर, अपयादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(४९७८७१)	(९९५०५२)	(४४७२१०)		
करपूर्व कालावधीकरिता निय्यळ नफा(+)/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४९७८७१)	(९९५०५२)	(४४७२१०)		
करानंतर कालावधीकरिता निय्यळ नफा(+)/(तोटा) (अपयादात्मक आणि/किंया विशेष साधारण बाबनंतर)	(४९७८७१)	(९९५०५२)	(४४७२१०)		
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(४९७८७१)	(९९५०५२)	(४४७२१०)		
भरणा समभाग भांडवल	38866000	38800000	38877000		
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार	-	(४५०६२६७३)	-		
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			, ,		
१. मूळ २. सौमिकृत	(0.98) (0.98)	(0.29) (0.29)	(0.9३) (0.9३)		
					

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेजमध्ये दाखल केलेल्या त्रैमासिक अलेखापरीक्षित आर्थिक परिणामांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतार . आहे. त्रैमासिक अ-लेखापरीक्षित आर्थिक परिणामांचे संपूर्ण स्वरूप आहे. स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवः (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.dynamicerosteppers.com) उपलब्ध आहे मागील वर्षाच्या आकडेवारीची तलना करता येण्यासाठी आवश्यक तेथे पनर्गठित/पनर्रचना करण्यात आली आहे उपरोक्त निकालांचे पुनरायलोकन ऑडिट समितीने केले आहे आणि शिकारस केली आहे आणि संचालक मंडळा १९ ऑगस्ट. २०२३ रोजी आयोजित केलेल्या बैठकीत इसेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटर रेग्युलेशन्स, २०१५ नुसार मान्यता दिली आहे.

सही/

PROZONE REALTY LIMITED (Formerly known as PROZONE INTU PROPERTIES LIMITED) CIN: L45200MH2007PLC174147 Regd. Off: 105/106, Ground Floor, Dream Square, Dalia Industrial Estate, Off New Link

Road, Andherl West, Mumbal- 400 053 Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended 30 June 2023

100 01 00 0000
022 31.03.2023
ed) (Audited)
78 17,317.27
90 4,770.78
50 3,832.33
79 3,986.85
06 3,052.06
01 1.66
01 1.66

* Not annualized except for the year ended March 31, 2023

H,	AGS :				
1	Standalone information:			(Rs. In Lakhs)
Sr.			Quarter Ended		
No.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
			(refer note 5)		
1	Income from Operations	239.33	346.94	238.74	1,083.99
2	Profit from ordinary activities before tax	209.39	261.37	174.75	851.12
3	Net Profit for the period / year end	156.80	191.75	131.38	634.76
4	Total comprehensive income for the				
	period / year end	157.08	5,644.20	133.11	7,887.36
5	Earnings per share (Basic and Diluted) (Rs.) *	0.10	0.13	0.09	0.42

* Not annualized except for the year ended March 31, 2023 The unaudited consolidated financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act 2013, as amended read with relevant rules thereunder and in terms of the Regulation

The above unaudited consolidated financials results are available on the company's website (www.prozoneintu.com) and stock exchanges websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com), where the shares of the Company are listed.

Previous period's / year's figures have been re-grouped / re-classified wherever new to conform to current period's classification.

The figures for the quarter ended March, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date reviewed figures up to third quarter of respective financial year.

For and on behalf of the Board of Directors of Prozone Realty Limited

Nikhii Chaturved Managing Directo

वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड (मीआवर्गन: राज्य ६९२० रामराचा १९९४ रही राज्यी ०८२९९२)

नोंदणीकृत कार्यालयः २०५ए, हरी चेंबर्स, एस.बी. मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००१. द्रर.:६६१८४०१६/ ६६१८४०१७, ई–मेलः cosec@wallfort.com, वेबसाईटः www.wallfort.com

अट्टासावी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची **अञ्चासावी** वार्षिक सर्वसाधारण सभ

(एजीएम) **सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.**४.**००वा**. भाप्रवे एजीएम घेण्याकरिता वितरीत केलेल्या एजीएमच्या सूचनेत नमूदप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्र (दहीसी) / अन्य दकशाद्य स्वरुपाने (ओण्टहीण्म) मार्फत होणार आहे. सामायिक तिकाणी भागधारकांच्य . वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम संचालित होईल. कोविड-१९ प्राद्भवि लक्षात घेता सहकार मंत्रालयाचे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क.१४/२०२०. १७/२०२०. २०/२०२० ०२/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२ आणि १०/२०२२ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल. २०२०, ५ मे. २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे. २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० (सदर सेबी परिपत्रक) आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ नुसार कंपनीच्या सदस्यांची रजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल.

एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे आणि व्हीसी/ओएव्हीएममार्फः एजीएममध्ये उपस्थित भागधारकांचे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्य उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

रजीएम सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी, डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना एमसीए परिपत्रके व सदर सेबी परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपान गठविण्यात आले आहेत. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल हे कंपनीच्य www.wallfort.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत तसेच बीएसई लिमिटेडच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावावर मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिं गणालीने मतदानाची सुविधा (ई-वोटिंग) कंपनीने दिलेली आहे. भागधारकांना ई-वोटिंग सुविध रण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केर्ल आहे. ई-वोटिंगकरिता माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. ज्या भागधारकांचे ई-मेल यापुर्वीच कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांनी एजीएम सूचनेत नमुद ई-वोटिंगकरिता माहितीचे पाल

ज्या भागधारकांचे कंपनी/डिपॉझिटरी/सहभागीदारकडे ई-मेल नोंद नसल्यास त्यांना विनंती आहे की. त्यांनी ई-वोटिंगकरिता यजरआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नोंदीकरित खालील सूचनांचे पालन करावे : **१) वास्तविक भागधारकांसाठी-**फोलिओ क्रमांक, भागधारकांचे नाव नागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत), आधा आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) सारखे आवश्यक तपशील निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिध याना service@satellitecorporate.com मेलवर पाठवावे. २) डिमॅट भागधारकांसाठी-तुमव संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे तुमचा ई-मेल व मोबाईल क्रमांक अद्यायावत करावे ३) वैयक्तिक डिमॅट भागधारकांकरिता-तुमचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक अद्यायावत करावे जे ठेवीदारामार्फत आभासी सभेत सहभाग व मतदानाकरिता अनिवा

> वॉलफोर्ट फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडसार्ट संचालक मंडळाच्या आदेशानुर

> > दीपक लाहो द

देनांकः ११ ऑगस्ट, २०२३ पूर्ण वेळ संचालक आणि सीएफअ पी ए ई लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः लेव्हल १, ब्लॉक ए, शिवसागर इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८. दूर.:०२२-६६१८५७९९, फॅक्स क.०२२-६६१८५७५७ विक्साईट:www.paeltd.com - ई-मेल:investors@paeltd.com | सीआयएन:एल९९९९एमएच१९५०पीएलसी००८१५२

२० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

संपलेली संपलेले तिमाही तिमाही तिमाही तपशील 9.03.2023 30.08.2022 39.03.202 अलेखापरिक्षाि लेखापरिक्षा खापरिक्षित ार्यचलनात्न एकूण उत्पन्न कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व साधारण प्रक्रियेतून नफा/(तोटा) ৩५৭ £83 रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा विशेष (94) 1049 ξ83 कालावधीकरिता एकुण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष

(98)

0.93

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्ती निष्कषित सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कषित्रे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.paeltd.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

समभाग भांडवल (रू.१०/- प्रत्येकी)

ठिकाण: मुंबई

पीएई लिमिटेड प्रितम ए. दोशी

€.9७

दिनांक: ११ ऑगस्ट, २०२३ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

वर्थ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड ट्रॅडिंग कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४९७/५०१, गाव बिलोशी, तालुका वाडा, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०३. दूर.:०२२-६२८७२९०० ई-मेल: worthinvestmenttrading@gmail.com ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

संचालव डीआयएन:०७०६९८४१

				1//	नज रुजारात)
	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले मागील वर्ष
		३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३०.०६.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
		अलखापाराक्षत	लखापाराक्षत	लखानसद्भव	लखानसद्भव
कार्यचलनात्न महस	बूल				
१ व्याज उत्पन्न		98.688	७४७३.०५	८५८३.६५	३६४५२.२१
२ लाभांश उत्पन्न					
३ भाडे उत्पन्न					
४ शुल्कवकमीशन उ					
५ योग्य मुल्य बदलावर्र					
	अंतर्गत वित्तीय उपसाधानांचे तफावतीवरील निव्वळ फायदा				
७ उत्पादनांची विक्री (र	उत्पादन शुल्कासह)				
८ सेवेची विक्री					
९ इतर (नमुदप्रमाणे)					
१ कार्यचलनातून एक्		9986.99	७४७३.०५	८५८३.६५	३६४५२.२१
२ इतर उत्पन्न (नमुदप्रम					
३ एक्ष्ण उत्पन्न (१+	?)	99.0899	७४७३.०५	८५८३.६५	३६४५२.२१
खर्च					
१ वित्तीय खर्च	_	२०६२.४२	90.0959-		११७६६.०७
२ शुल्कवकमिशनख					
३ योग्य मुल्य बदलावर्र					
_	अंतर्गत वित्तीय उपसाधानांचे तफावतीवरील निव्वळ तोटा				
५ वित्तीय उपसाधानांवर					l .
	साहित्याचा एकूण खर्च				l .
७ व्यापारातील साठ्या	•				
	बदल च्यापरातील साठा (बाढ)/घट				
९ कर्मचारी लाभ खर्च		६२९.५	-९१.६	१२३२.५३	३८९८.२९
१० विसारा व वसुलीयोग्य					
११ इतर खर्च (नमुदप्रमा	मे)	१०६३.४	५९४७.६३	२३४७.७९	८६३६.०१
४ एकूण खर्च(४)		३७५५, ३२	3949.09	३५८०.३२	२४३००.३७
	वावपुर्व कार्यचलनातून नफा/(तोटा)(३-४)	५३९१.८७	\$488.08	4003.33	१२१५१.८४
६ अपवादात्मक बाब					
७ करपुर्वनका/(तोटा)	(4-4)	५३९१.८७	\$488.08	4003.33	१२१५१.८४
८ करखर्च					
१) वास्तविक कर			३१५९.४८		३१५९.४८
२) स्थगित कर			२.०७		9.06
	तून कालावधीकरिता निष्वळ नफा/(तोटा) (७-८)	५३९१.८७	\$45.88	4003.33	29.0293
	न निष्वळ नफा/(तोटा)	1			
११ खंडीत कार्यचलनातृः		1			
	न नफा/(तोटा) (करानंतर) (१०-११)			-	-
१३ कालावधीकरिता नप		५३९१.८७	३५२.४९	4003.33	29.0293
	खंडीत कार्यचलनाकरिता)	1			
मूळ (रु.)		0.64	0.05	20.0	8.89
सौमिकृत (रु.)		0.64	0.05	20.0	8.88
टिप:					

अनुह फार्मा लिमिटेड

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पनर्विलोकन करण्यात आले आणि १२ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

गुंतवणूकदारांच्या तक्रारीची स्थितः ७१.०४.२०२३ रोजी प्रारंभी शिल्लक-शून्यः, तिमाहीदरम्यान प्राप्त-शून्यः, तिमाही दरम्यान निवारण-शून्यः, ३०.०६.२०२३ रोज

कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी उपरोक्त निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहेत तेथे पूर्वगठीत व पूर्वनमूद करण्यात आले आहेत

CIN: L24230MH1960PLC011586 नोंदणीकृत कार्यारूयः ३-ए शिनसागर इस्टेट, जत्तर विंग, डॉ. ॲमी वेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००५८. दूर::+९१-२२-६६२२७५७५, फॅक्स:+९१-२२-६६२२७६००, ई-मेस:anuh@sk1932.com, वेक्साईट:www.anuhapharma.com

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ı	(रु. लाख)				
Г		संप लेली	संपलेली	संपलेली	
l		तिमाही	तिमाही	तिमाही	
1	तपशिल	30.05.73	39.03.23	30.05.22	32.03.23
1		अलेखाप रिक्षित		अलेखापरिक्षित	
l_		l'	संदर्भ टीप क्र.३		लंदर्भ टीप क्र.३
۶	२	ş	У	ų	Ę
ę	कार्यचलनातून महसूल उत्पन्न	१६१४८.०६	१५७३०.९८	११६३७.६५	५२७४८.६०
२	इतर उत्पन्न	३४६.९७	१०३.७२	94.40	६११.४५
ş	एकूण महसूल (१+२)	१६४९५.०३	१५८३४.७०	११७३३.१५	५३३६०.०५
У	खर्च				
Г	अ. वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	१२७०६.२२	१२२५४.३६	८७३८.०५	३७७०१.३१
Г	ब. व्यापारी वस्तूंचे शुल्क	२४१.९८		608.86	१०९८.८५
H	क. पुर्ण झालेल्या वस्तूंच्या यादीतील बदल,				
	चालु कार्य व व्यापारातील साठा	(३२.८५)	(१५३.६३)	(६०७.५८)	१३४८.०८
	ड. कर्मचारी लाभार्थ खर्च	১, ଜାବାଧ	89.888	४२५.९२	१७१५.०९
	ई. वित्तीय खर्च	२.२४	₹.३४	4.96	२१.८४
	फ. घसारा व वसुलीयोग्य खर्च	२००.८७	२४०.७४	२४१.७५	९७०.०२
Г	ग. इतर खर्च	१३५८.०२	१६६६.३९	१२६०.८३	૫૭૫૭.૮૨
Г	एकूण खर्च (४)	१४९५३.६५	१४५५०.७०	१०७६६.९२	४८६१३.०१
Ц	अपवादात्मक बाब व करपुर्व नफा/(तोटा) (३-४)	१५४१.३८	१२८४.००	986.73	80.08
Ę	अपवादात्मक बाब	-	-	-	-
9	करपुर्व नफा/(तोटा) (५-६)	१५४१.३८	१२८४.००	944.73	8989.08
٥	कर खर्च				
\vdash	चालु कर	३६६.००	३८१.००	२४६.००	१२१२.00
Г	स्थिगित कर	0.80	(५९.३0)	(१३.३०)	(८२.९२)
Г	एकूण कर खर्च (८)	355.20	322.90	232.90	११२९.०८
9	करानंतर नफा/(तोटा) (७-८)	११७५.२८	957.30	933.43	35,99.95
┌	अ. बाबी जे नफा किंवा तोटा मध्ये पुनवर्गिकृत नाही	(३.१५)	११.१६	٥ وا. ۶	३.८६
┢	ब. बाबी जे नफा किंवा तोटा मध्ये पुनवर्गिकृत आहे	_	-	-	-
\vdash	एकूण इतर सर्वकाष उत्पन्न (कराच्या निष्वळ) (१०)	(३.१५)	११.१६	2.90	३.८६
११	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (९+१०)				
	कत्रित नफा/(तोटा) आणि कालावधीकरिता इतर सर्वकष उत्पन्न)	११७२.१३	९७३.४६	७३५.२३	35,79.69
	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/- प्रती)	२५०५.६०	ર ૫.૦૫.૬૦	२५०५.६०	२५०५.६०
	इतर समभाग (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)				२१६१६.५४
१२	उत्पन्न प्रतिभाग (रु.) (संबंधित कालावधीकरिता)				
	ы. <u>मूळ</u>	२.३५	१.९२	१.४६	७.२२
Г	ब. सौम्यिकृत	२.३५	१.९२	१.४६	७.२२
टीप	t:				

२० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्याचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ ऑगस्टर, २०२३ रोजी कंपनीच्ट संचालक मंडळाने त्याच दिवशी झालेल्या समेत मान्य केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्ती

२. इतर वित्तीय दर्शक				(रु. लाखात)
	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली
	तिमाही	तिमाही	तिमाही	खारामाही
तपशिल	३०.०६.२३	32.03.23	३०.०६.२२	32.03.23
	अलेखाप रिक्षित	लेखाप रिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
ईबीआयटीडीए	१७४४.४९	१५२७.०८	१२१३.९६	५७३८.९१
ईबीआयटीडीए मार्जिनची टक्के	१०.८०	9.69	१०.४३	90.66
ईबीआयटीडीए (म्युच्युअल फंडमधील मार्केटचे चिन्ह आणि				
फारिक्स नफा/तोटाची तजबीज)	१४७२.६१	१४९४.९०	१२७७.८०	५६३०,५५
तजवीज ईबीआयटीडीए मार्जिनची टक्के	9.82	9.40	१०.९८	१०.६७

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संपुर्ण वितीय वर्षा संदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि वितीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्य प्रकाशीत वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

कंपनी इंडएएस १०८, कार्यचलीत विभागाचे आवश्यकतेनुसार एकमेव प्रमुख निष्कर्य योग्य विभागात अर्थात बल्कडूग ॲण्ड केमिकल्समध्ये कार्यर आहे. तदुनुसार कोणताही विभागीय माहिती बेगळी दिलेली नाही.

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले

सही/

संयुक्त व्यवस्थापकीय संचाल